

दरवर्षी २६ जानेवारी व १५ ऑगस्ट करीता मा. राष्ट्रपतींच्या वतीने जाहिर होणाऱ्या विविध अग्निशमन सेवा पदकांसाठी शिफारस करण्याकरीता समिती गठित करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक : अशासे-२०१६/प्र.क्र. ४४२ /नवि-२०

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक:- ०६ डिसेंबर, २०१६.

शासन निर्णय :-

संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, यांचे कडून अग्निशमन सेवेतील अधिकारी / कर्मचारी यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल दरवर्षी दिनांक २६ जानेवारी व १५ ऑगस्ट या दिवशी मा.राष्ट्रपतींच्या वतीने जाहिर होणाऱ्या राष्ट्रपतींचे अग्निशमन सेवा शौर्य पदक, अग्निशमन सेवा शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपतींचे अग्निशमन सेवा पदक व गुणवत्तापुर्व सेवेसाठी अग्निशमन सेवा पदकाकरिता प्राप्त होणाऱ्या शिफारशींची छाननी करून केंद्र शासनास शिफारशी सादर करण्याकरिता विभाग स्तरावर खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यास शासन मंजूरी देत आहे :-

१) सह/उपसचिव (नवि-४)	:-	अध्यक्ष
२) सह/उपसचिव (नवि-२०)	:-	सदस्य
३) सह/उपसचिव (नवि-२१)	:-	सदस्य
४) सह/उपसचिव (नवि-३)	:-	सदस्य
५) संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय	:-	सदस्य
५) कक्ष अधिकारी (नवि-२०)	:-	सदस्य सचिव

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०१६१२०६१२३२५५५०२५ असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने सांक्षातिक करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(ज. ना. पाटील)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति :-

- १) मा.विरोधी पक्षनेते, दोन्ही सभागृह, महाराष्ट्र विधानमंडळ, मुंबई
- २) सर्व सन्माननीय विधानसभा / विधानपरिषद व संसद सदस्य
- ३) मा.राज्यपाल महोदय यांचे सचिव
- ४) मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
- ५) सर्व मा.मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
- ६) प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई

- ७) मा.राज्य निवडणूक आयोग यांचे कार्यालय
- ८) मा.मुख्य सचिव यांचे वरीष्ठ स्वीय सहाय्यक
- ९) मा.लोकआयुक्त व उपलोकआयुक्त यांचे कार्यालय
- १०) मुख्यमंत्री महोदय यांचे जनसंपर्क अधिकारी
- ११) व्यवस्थापकीय संचालक, सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशन, नवी मुंबई
- १२) राज्यातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त
- १३) संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय, सांताक्रुझ, मुंबई.
- १४) आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, वरळी, मुंबई.
- १५) सह / उपसचिव (नवि-२०, नवि-४, नवि-२१, नवि-३), नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १६) निवडनस्ती (नवि-२०).